

January 08, 2024

To,
The Corporate Relationship Dept.
BSE Limited 1st Floor,
P. J. Towers Dalal Street,
Fort Mumbai – 400 001.

Scrip Code: 509546

Dear Sir/Madam,

Sub: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper Advertisement for notice of Postal ballot

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of newspaper advertisement of the Postal Ballot Notice published on January 06, 2024 in Financial Express (English) and Sakal- Satara (Marathi).

Request you to take the above information on record.

For Graviss Hospitality Limited,



Jalpa G. Modi,
Company Secretary and Compliance Officer.

Encl: a/a

MAY LOSE THE CROWN TO MICROSOFT

Most-valuable stock title of Apple at risk

Tech giant hit by downgrades, low demand in China

SUBRAT PATNAIK, JANE LANHEE LEE, VLAD SAVOV & DEBBY WU
January 5

APPLE INC. IS off to its weakest start to a year since 2019, putting its long-standing status as the world's most valuable stock by market value in jeopardy.

The Cupertino, California-based company has been the most valuable publicly-listed company since July 2022, but the stock has fallen sharply this year after the technology giant was hit by two ratings downgrades, with analysts flagging weak macro environment in China pressuring demand for iPhones. That has shrunk its lead over fellow technology juggernaut Microsoft Corp. — whose shares have seen a less pronounced decline to begin the year — to less than \$100 billion.


Apple shares are up as much as 0.4% Friday morning in New York, snapping a four-day streak of losses. Still, the company has seen \$164 billion in market value erased so far this year, according to data compiled by Bloomberg. While the stock has suffered bigger percentage declines in the first week of January, the losses are the biggest market value destruction at the start of any year on record.

The losses have pushed Apple's market value down to about \$2.84 trillion, nearing Microsoft's \$2.75 trillion. Shares of Microsoft are up as much as 0.7% Friday.

Decline in sales

Hon Hai Precision Industry Co. warned of its fourth consecutive decline in quarterly sales after a 5.4% slide in the last three months of 2023 sug-

APPLE'S MARKET CAP TAKES IT'S BIGGEST HIT EVER TO START YEAR



Question around iPhone's momentum



Source: Bloomberg

gested consumer electronics demand remains muted.

The Taiwanese firm, also known as Foxconn, reported a steep 27% drop in December sales to NT\$460.1 billion (\$14.8 billion), concluding a NT\$1.85 trillion quarter. It now sees sales falling in the current period as well, adding to concern about the latest iPhone generation's momentum heading into the new year. As Apple Inc.'s foremost iPhone assembly partner, Foxconn provides insight into broad consumer demand for personal tech. Apple's iPhone 15 went on sale in September, to a mixed early reaction in key markets: the US saw a kickstart an upgrade cycle from earlier iterations while sales in China declined.

China will again be a focal point of challenges for the iPhone this year, as the ban on the handset and other Apple hardware at Chinese agencies and state-backed companies has widened and local tech giant

Huawei Technologies Co. is reclaiming market share with its premium Mate 60 series.

Meanwhile, a teardown by the Canada-based research outfit for Bloomberg News showed the Mate 60 Pro's chip was only a few years behind the cutting edge, a feat that US trade curbs were meant to prevent. That revelation spurred celebration across the Chinese tech scene, and a debate in the US about the effectiveness of sanctions.

In the latest teardown, TechInsights discovered a Kirin 9006C processor fabricated via TSMC's 5nm method, which was assembled and packaged around the third quarter of 2020. Industry experts had previously speculated that SMIC achieved that milestone by developing workarounds to US sanctions, which would have marked a second technological triumph for the Chinese national champion in the span of months. —BLOOMBERG

12-year-old makes Ranji debut for Bihar

Vaibhav Suryavanshi will play against Mumbai

PRATYUSH RAJ
New Delhi, January 5

SANJEEV SURYAVANSHI WAS surprised seeing children aged six or seven playing cricket in the maidans of Mumbai. Suryavanshi, who was struggling to make a living in the metropolis, once asked a coach at Oval Maidan about the right age one should start playing the game. The coach gave him a three-word reply: "Catch them young."

The incident has proved prophetic as Suryavanshi's son Vaibhav made his first-class debut at the age of 12 against Mumbai in the Ranji Trophy game at the Moin-ul-Haq Stadium in Patna.

"I was a cricket tragic myself. But in Bihar, let alone cricket, there was no scope for any sport. I moved to Mumbai at the age of 19 and did a lot of jobs, such as working as a bouncer in a nightclub in Colaba, working in a Sulabh toilet or at the port. I used to spend my off days at the Oval Maidan. There young kids playing cricket would be covered by pads and helmets. A few of them were so good that one could watch them for hours. I decided it then only that be it a son or daughter, I will make my children cricketers," Sanjeev told The Indian Express from Patna.

"Life has come full circle for me. In Mumbai, I dreamt about it, and after all these years, my son made his debut against Mumbai," he laughs.



After spending 12 years in Mumbai, Sanjeev would return to his hometown, Samastipur in Bihar. His eldest offspring showed no interest in cricket, but the second (Vaibhav), took his first guard as a left-handed batsman when his father presented him a bat on his fifth birthday.

"The next morning I started giving him throw-downs and immediately realised he was a natural. I took him to a local cricket camp, run by Sudhakar Roy (father of former India U-19 cricketer Anukul Roy), and after watching him closely for 15 minutes, he agreed and said 'Ye to prodigy hai,'" recalls Sanjeev. In 2019, while enquiring about good cricket academies in Patna, he met coach Manish Ojha. Initially, Manish was not ready to coach Vaibhav.

"He was so small. With pads and helmets on, he used

How will Vaibhav deal with traveling alone for away Ranji Trophy matches? 'I am trying to prepare him for it. Let's see how it unfolds', his father Sanjeev Suryavanshi said

to stumble while running between the wickets. But Sanjeev insisted I give him personal coaching. Since they came all the way from Samastipur, which is 100km away from Patna, I agreed," recalls Ojha. Since then, three times a week, Sanjeev used to bring his son to Patna and the academy of Manish became a second home for the father and son. "We used to catch an early morning bus at 5 am and by 8 am we used to be at the academy. This was our routine for three days in a



week. It carried on for a year, till Covid stopped everything," says Sanjeev.

Taking inspiration

However, the lockdown didn't deter Sanjeev as he started training Vaibhav on a cement pitch at home, after reading about a similar arrangement in a newspaper about how Shubman Gill's father used to train him in Fazilka, Punjab.

"I read somewhere that Gill was good against fast bowling because he used to train on a cement pitch as a child. I started doing the same with Vaibhav," Sanjeev says.

Coach Manish too had a fair share of struggle against Bihar cricket administrators to give Vaibhav a fair chance.

"In the Hayman Trophy (Inter-district tournament), he scored 620, the most in the tournament. The selectors

wanted him to play in the U-16 competition. After hours of argument, they agreed to put him in the U-19 team. My point was that when he was comfortable against cricketers double his age, why not pick him for the senior team," says Manish.

"In the Vinoo Mankad Trophy, Vaibhav scored 393 runs in five innings, including a century against Haryana. Then, he was picked for the U-19 Challenger Trophy held in Assam. Although he score only one fifty, he caught the selectors' attention and was picked for the U-19 Quadrangular series, where he had a couple of fifty-plus scores against Bangladesh and England." Sanjeev, who was there in Vijayawada, shares how Wasim Jaffer praised his son's batting after his strokeful 75 against Bangladesh.

"Wasim sir was with the Bangladesh U-19 team. He was impressed with Vaibhav's shot selection. Even VVS Laxman sir told me that he is ready, but they want to see his development in the next couple of years. Such compliments gave us extra motivation," says Sanjeev.

The one thing that worried Sanjeev was how his son would deal with traveling alone for away Ranji Trophy matches. "During the quadrangular series, when I came back home from Samastipur, I received a call from Manish sir that Vaibhav was crying on the phone. I had to go back. He has always had me since the day he picked up the bat, but my biggest fear is how he will deal with this situation. I am trying to prepare him for it. Let's see how it unfolds," the father says.

Australia topple India as world's No 1 Test side

PRESS TRUST OF INDIA
Dubai, January 5

DESPITE A SEVEN-wicket win at Cape Town to draw their two-match series in South Africa, India were toppled from the top spot in ICC Test rankings by Australia on Friday.

Australia's impressive effort to take an unassailable 2-0 lead over Pakistan at home in the ongoing three-match series has helped them move up in the rankings. The third match of that rubber is currently underway in Sydney.

"Australia's impressive run at home against Pakistan helped them take the crown of the No.

1 Test team once again, having last held the spot briefly following their WTC Final victory," the ICC stated in a release.

In the previous update, India had more points in their kitty despite being tied with Australia at 118 rating points each.

But the drawn series in South Africa meant India were leapfrogged by Australia.

"With India drawing their two-Test series against South Africa 1-1 and Australia recording two wins in as many matches against Pakistan, the Pat Cummins-led side now top the Test rankings," the ICC said.

"It's the latest feat in a year full of them for Australia, along-

side their ICC World Test Championship Final victory and their ICC Men's Cricket World Cup triumph." India, however, are placed at the top of the World Test Championship points table following their win at Newlands with 54.16 percentage points from four Tests that include two wins, one loss and a draw.

South Africa are placed second followed by New Zealand at

third and Australia at fourth with 50 percentage points each in the WTC table.

"The ongoing third Test between Australia and Pakistan and the upcoming five-match Test series between

India and England will likely lead to further activity in the Test Team Rankings, with the top spot on the line alongside crucial ICC World Test Championship points," the ICC added.

Delhi gulped liquor worth over ₹245 crore in last week of Dec

THE LIQUOR SALE increased in the last week of December with booze lovers in Delhi gulping over 13.7 million bottles of alcoholic beverages worth more than ₹245 crore during the Christmas and New Year celebrations, officials said on Friday.

In 2022, more than 11.4 million liquor bottles worth over ₹218 crore were sold in the Christmas and New Year week, an official data showed.

The Christmas eve on December 24, 2023, registered

a sale of 1.92 million bottles worth ₹34.17 crore. The Delhiites also bought more than 2.4 million liquor bottles worth ₹47.99 crore on the New Year eve on December 31, 2023. Last year, the sale of liquor on the New Year eve was 2.03 million bottles worth ₹45.28 crore, data showed. "The growth in sale of liquor during the festive season in 2022 was reflective of the improvements in supply and brand availability," said a senior excise department officer. As per

data, the sale of liquor on December 24, 2023, was 1.94 million bottles, 1.59 million bottles on December 25, and 1.36 million bottles on December 26. —PTI

CHENNAI MEENAKSHI MULTISPECIALITY HOSPITAL LIMITED

Regd. Office: New No.70, (Old No. 149), Luz Church Road, Mylapore, Chennai-600004
CIN: L85110TN1990PLC019545
Phone No. 044-42938938; Fax: 044-24993282; E-Mail: cmmhospitals@gmail.com

RESULTS OF e-VOTING AT THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 109 of the Companies Act, 2013 and Rule 21(2) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions (if any), that the Company has conducted e-Voting for passing the following resolution. The Extra-Ordinary General Meeting was held at 14.10 hours on Thursday, 4th January, 2024 through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM). The meeting concluded at 14:26:33 hours. Based on the Scrutinizer's Report dated 5th January, 2024 the results of the e-Voting are as follows:

Particulars of Resolution	Total No. of votes polled by e-voting		No. of shares and % of total votes cast in favour		No. of shares % of total votes cast Against	
	No. of shares	% of votes	No. of shares	% of votes	No. of shares	% of votes
SPECIAL BUSINESS: ORDINARY RESOLUTION: 1. To appoint M/s. Elias George & Co., Chartered Accountants, having (FRN: 000801S) as the Statutory Auditors of the Company to fill the casual vacancy arisen due to the resignation by M/s. MRC & Associates, Chartered Accountants (FRN:0004005S).	4385025	97.53	4276832	97.53	108093	2.47
SPECIAL BUSINESS: ORDINARY RESOLUTION: 2. To avail Loans from the Director(s) who are falling within the definition of "Related Party" under Regulation 21(1)(zb) of the Listing Regulations to the extent of Rs.50 Crores (Rupees Fifty Crores only) in one or more tranches, during the financial year 2023-24.	181967	40.58	73845	16.62	108122	59.42

The 1st resolution has been passed with REQUISITE MAJORITY. The 2nd resolution has not been passed.

Chennai - 600 004
Date: 5th January, 2024

By Order of the Board
For Chennai Meenakshi Multispeciality Hospital Limited.
Sd/- R. Deenadayalu, Company Secretary.
Membership No. F3850

THE TRAVANCORE CEMENTS LTD.

(AN ISO 9001:2015 COMPANY)
(A GOVT. OF KERALA UNDERTAKING)
NATTAKOM, KOTTAYAM-586 013
Phone: 0481-2361371/72
E-mail: tcl.materials@gmail.com

Sale of "113 Are" of Land

Global e-Tender cum Auction are invited for the Sale of "113 Are" of Land at Kakkand, Emakulam DT, Kerala. For more details, visit www.etenders.kerala.gov.in. Last date: 29.1.2024@6 PM
Managing Director

We, Disha D Goragandhi (Deceased) (also known as Disha Ranjit Bijoor) and Bharati D Goragandhi (PAN No. ACKPG7604G) are holding 20 shares of Face Value Rs.100/- in Bosch Limited (formerly: Motor Industries Company Limited) having its registered office at Hosur Road, Aduangi, Bangalore - 560030 in Folio G01854 bearing Share Certificate Numbers 00012166, 00015912, 00134962 and 00265710 with distinctive Numbers from 601451 - 601655, 651341 - 651345, 2920796 - 2920800 and 3561404 - 3561408. We hereby give notice that the said Share Certificate(s) are lost and we have applied to the Company for issue of duplicate Share Certificates and exchange of the same with Face Value Rs.10/- certificate. The public is hereby warned against purchasing or dealing in anyway with the said Share Certificates. The Company may issue duplicate Share Certificates if no objection is received by the Company within 30 days of the publication of this advertisement, after which no claim will be entertained by the Company in that behalf.

Place : Mumbai
Date : 06.01.2024
Bharati D Goragandhi
Folio No:G01854

GRAVISS HOSPITALITY LIMITED

CIN: L55101PN1959PLC012761
Regd office: Plot No. A4 & A5, Khandala MIDC, Phase II, Kesurdi, Tal. Khandala, Satara, Maharashtra- 412801
Tel.: 882863133/022-62511311, Website: www.gravishospitality.com
Email: investors.relations@gravissgroup.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the Act), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended (Rules), read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 and the latest one being General Circular No. 9/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and any other applicable provisions of the Acts, Rules, Regulations, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has on Friday, 05th January, 2024, sent to the Members whose names appear in the Company's Register of Members/ register of beneficial owners at the closure of the business hours on Saturday 30th December, 2023 (Cut-off date), the Notice of Postal Ballot dated 23rd November, 2023, together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act, vide an e-mail through Link Intime India Private Limited. In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. The communication of the assent or dissent of the Members would take place through the e-voting system only.

The notice is displayed on the website of the Company www.gravishospitality.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and also the website of Link Intime India Private Limited, <https://instavote.linkintime.co.in/>. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above mentioned websites. In this regard the Members are hereby notified that:

a) The business to be transacted through Postal Ballot shall be transacted by e-voting only as provided in the Act read with related Rules, MCA circulars thereto and Listing Regulations as amended from time to time;
b) Voting rights of the Members has been reckoned as on Saturday 30th December, 2023, which is the Cut-off date and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only;

c) In compliance of provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Act read with (i) Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended; and ii) Regulation 44 of the Listing Regulations, the Company has engaged services of Link Intime India Private Limited for providing e-voting facility to all its Members. The procedure for e-voting is given in the notes forming part of the Postal Ballot Notice;

d) Remote e-voting period shall commence on Tuesday, January 09, 2024 (9:00 A.M. IST) and end on Thursday, February 08, 2024 (5:00 P.M. IST) (both days inclusive). The e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited thereafter and remote e-voting by the member shall not be allowed beyond the said date and shall not be valid;

e) Fore-voting instructions Members may go through the instructions given in the Notice and in case of any queries or grievances relating to e-voting they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in> under "Help" section. Members may contact Mr. Prathamesh G. in Link Intime India Private Limited at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 via email to enotices@linkintime.co.in or call on 022 - 49186000 (Ext: 2328).

f) Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at investors.relations@gravissgroup.com and rt.helpdesk@linkintime.co.in along with the copy of the signed request letter in Form ISR-1 mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialised mode are requested to register/ update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the email address, Members may write to rt.helpdesk@linkintime.co.in.

g) The Company has appointed Mr. Martinho Ferrao, (Membership No. FCS 6221 C.P. No. 5676), Proprietor of M/s. Martinho Ferrao & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai, to act as the Scrutinizer for conducting the e-voting process in fair and transparent manner.

h) The results of the Postal Ballot will be announced on or before February 10, 2024 and will be intimated to the Stock Exchange where the Company's shares are listed, placed on the website of the Company at <http://www.gravishospitality.com/> and on the website of Link Intime.

For Graviss Hospitality Limited,
Sd/-
Romil Ratra
CEO and Whole Time Director
(DIN: 06948396)

Date: 05th January, 2024
Place : Mumbai

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED

A Tata Power and Delhi Government Joint Venture
Regd. Office : NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009
Tel : 66112222. Fax : 27468042. Email : TPDDL@tatapower-dcl.com
CIN No : U40109DL2001PLC11526. Website : www.tatapower-dcl.com

NOTICE INVITING TENDERS

TATA Power-DDL invites tenders as per following details:

Tender Enquiry No. Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/PMG/Tender/Power/Purchase-2023-24/02 Notice inviting bids for procurement of Up to 75 MW RTC power under Short Term arrangement for the period from 01.05.2024 to 31.05.2024	As per Guidelines for short term procurement of power notified by the Ministry of power as amended from time to time.	06.01.2024	29.01.2024;1300 Hrs/ 29.01.2024;1330 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-dcl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents
Contracts - 011-66112222

AARTI SURFACTANTS LIMITED

CIN: L24100MP2018PLC067037
Registered Office: Plot no 57, 58, 60 to 64, 62A, S-3/1, Sector-3, Sagore Village, Pithampur Industrial Area, Dhar, Madhya Pradesh, 454775; Tel No: +91 22 6797 6666;
Corp. Off.: Unit No. 202, Plot 71, Udyog Kshettra, 2nd Floor, Mulund Goregaon Link Road, Mulund (West), Mumbai - 400080, Maharashtra
Email: investors@arti-surfactants.com | Website: www.arti-surfactants.com

This corrigendum ("Corrigendum") should be read in conjunction with the advertisement dated January 3, 2024 published on January 4, 2024 in relation to Final Call Notice of Aarti Surfactants Limited.

The Shareholders may note the following correction to Point No.7 of the advertisement published on January 4, 2024 due to inadvertent typographical error:
Trading in the ₹ 222/- each per partly paid-up equity shares of the Company (ISIN: IN909E001012) on the Stock Exchanges will be ceased with effect from Tuesday, January 9, 2024 on account of first and final call should be read as follows:

Trading in the ₹ 222/- each per partly paid-up equity shares of the Company (ISIN: IN909E001012) on the Stock Exchanges shall be suspended w.e.f. January 15, 2024 (i.e., closing hours of trading on January 12, 2024) on account of first and final call.

The advertisement published on January 4, 2024 shall be read in conjunction with this Corrigendum and stands suitably modified to the extent of information set out above.

For Aarti Surfactants Limited
Sd/-
Priyanka Chaurasia
Company Secretary
ICSI M. No. A44258

Place: Mumbai
Date: January 5, 2024

NORTH EASTERN CARRYING CORPORATION LIMITED

CIN: L51909DL1984PLC019485
Regd. Office : 9062/47, Ram Bagh Road, Azad Market, Delhi-110006
Tel. No.: 011-23517516-19, Email : cs@necgroup.com, Website : www.necgroup.com

SECOND REMINDER-CUM-FINAL FORFEITURE NOTICE TO THE HOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES ON WHICH CALL AMOUNT IS TO BE PAID
In terms of the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with relevant rules made thereunder, the Articles of Association of the Company and the Letter of Offer dated May 24, 2023, sending of Second Reminder-Cum-Final-Forfeiture Notice in electronic mode and in physical copy is completed on January 05, 2024 to the holders of partly paid-up equity shares (Shareholders), who have not paid the call money or part thereof. The Second Reminder-Cum-Final-Forfeiture Notice along with the detailed instructions and payment slip are also available on the Company's website at www.necgroup.com.

The Right Issue Committee duly authorized by the Board of Directors of the Company, at its meeting held on January 03, 2024, approved sending of Second Reminder-Cum-Final Forfeiture Notice for payment of first and final call amount of Rs. 9/- per partly-paid up equity share (comprising Rs 5.00 towards face value and Rs 4.00 towards securities premium) as First and Final Call money ("Second Reminder-cum-Final Forfeiture Notice"), to the holders of such partly paid-up equity shares on which the first and final call money remains unpaid.

The details of the payment are as follows:

Payment Period	Issue Open on Monday, 08/01/2024 Issue Closes on Monday, 22/01/2024
Payment Mode - NEFT/RTGS Please make payment in following account by NEFT/RTGS mode	
1. ACCOUNT NUMBER :- 1948912332	
2. ACCOUNT NAME :- NECC LTD RIGHTS - FIRST & FINAL CALL ALLOTMENT ACCOUNT	
3. IFSC CODE:- KKBK0000958	
4. NAME OF BANK:- KOTAK MAHINDRA BANK LIMITED	
5. BRANCH ADDRESS :- KOTAK INFINITY 6 FLOOR BUILDING 21 INFINITY PARK OFF WESTERN EXP MUMBAI - 400097	

AFTER MAKING PAYMENT, PLEASE SEND PAYMENT ADVICE TO THE RTA INVESTOR@MASSERV.COM WITH CC TO COMPANY CS@NECCGROUP.COM WITH PAYMENT DETAIL
Shareholders shall make the payment of the First and Final Call Money on or before Monday, January 22, 2024.

This is the Second Reminder cum Final Forfeiture notice of payment of First & final call money. No other opportunity will be provided after this notice.

Please note that, failure to pay the First and Final Call Money, as aforesaid shall render the partly paid-up equity shares of the Company held by you, including the amount already paid thereon, liable to be forfeited in accordance with the provisions of the Act, the Articles of Association of the Company and the Letter of Offer

For North Eastern Carrying Corporation Limited
(Sunil Kumar Jain)
Chairman & Managing Director

Place: Delhi

